

विनशिष्यति । इति मामाविशच्चिता तस्य शल्यापकर्षणे ॥ Daç. 1, 44. — b) das Herabziehen: उत्कर्षणापकर्षणा (des Embryo) Suçr. 2, 91, 14. — c) das Aufheben, das Verneinen Suçr. 2, 558, 5.

अपकार्ण (1. श्रप + कार्ण) m. 1) Abscheu, Scheu (Gegens. कार्णः) धनः शत्रौरपकार्णं कृषेति R.V. 6, 73, 2. पर्दि कार्मादपकार्णाहृदयज्ञापत्ते पारे AV. 9, 13, 8. — 2) Abscheulichkeit: अपकार्णस्य कृता AV. 2, 12, 5.

अपकार्णम् (yon अपकार्ण) adv. wider den Willen: अपकार्णम् स्पन्दनान् अवीचरत वा हि कम् AV. 3, 13, 3.

अपकार (von करू, करोति mit श्रप) 1) adj. zu nahe tretend, beleidigend; s. अपकारता. — 2) m. das - Jemand - zu - nahe - Treten, Zuführung eines Schadens, Schaden, Beleidigung: अपकाराय (zum Schaden) वर्तते Suçr. 2, 296, 7. = द्रोह P. 1, 4, 37, Sch. Das obj. im gen.: सामत्तुकुलिकादीनामपकारास्य कार्कः Jāñ. 2, 233. अपकारं कमित ते करोति R. 2, 38, 9. अपकारः क इह ते वैदेश्या (instr.) दर्शितः 8. कथं तेषां दायादानो मयापकारः कर्तव्यः Pañk. 209, 25. geht im comp. voran: परापकारैः 161, 24. अपकाराग्राम् ein beleidigendes oder drohendes Wort AK. 1, 1, 5, 14. अपकाराशब्दैर्भ्योत्पादनं भत्सेनम् P. 8, 1, 8, Sch.

अपकारता (von अपकार 1.) f. = अपकार 2: न स्मराम्यन्तं किंचित्तम् स्मराम्यपकारात्मा N. 24, 12.

अपकारिन् (von करू, करोति mit श्रप) adj. Jemand einen Schaden zufügend, zu nahe tretend, beleidigend: स्ववीर्येणीव तान् शिव्यान्मानवानपकारिणः M. 11, 31. R. 2, 97, 25. 4, 16, 22. 5, 81, 40. Pañk. I, 110. Gegens. उपकारिन् I, 277. = IV, 72. Mit dem gen. des obj.: यो मौर्यादपकारी ते R. 5, 64, 8. Hit. 27, 17. अनपकारिन् Niemand was zu Leide thuend R. 2, 73, 12. 4, 16, 29. Siñ. 8, 90. Brāhmaṇ. 1, 27.

अपकुन्ति (1. श्रप + कुन्ति) P. 6, 2, 187.

अपकुञ्ज (1. श्रप + कुञ्ज) m. N. pr. ein jüngerer Bruder des Schlangenkönigs Čeṣha Hariv. 14172.

अपकृत (von करू mit श्रप) 1) adj. zu Leide gethan: किं मयापकृतं तस्य was habe ich ihm zu Leide gethan Viçv. 4, 4. Daç. 1, 25, 27, 36. — 2) n. Beleidigung: मित्रस्य चैवापकृते wenn dem Allierten eine Beleidigung angethan worden ist M. 7, 164. विशेषतो इनपकृते परेणापकृते मति N. 11, 5. = Hit. 4, 3. पश्य शत्रुघ्नं कौतोया लोकस्यापकृतं महत् R. 2, 81, 5.

अपकृत्य (wie eben) n. Schaden: कथमहं तस्य — अपकृत्यं करिष्यामि Pañk. 235, 11.

अपकृष्ट (von कर्षु mit श्रप) 1) adj. a) fortgezogen, entfernt: मलेनापकृष्टेन N. 17, 10. चेत्सा लपकृष्टेन bei verlorener Besinnung 9, 33. — b) niedrig, gering, unansehnlich H. 1442. P. 1, 4, 86, Sch. Vop. 7, 77. Gegens. उत्कृष्ट hoch: पतिं हिवापकृष्टं स्वमुक्तृष्टं या निषेवते M. 5, 163. सकृमनमिप्रमुख्यकृष्टस्यापकृष्टः 8, 281. एताश्यान्याश लोके इस्मिन्नपकृष्टप्रसूतयः । उत्कर्षं पोषितः प्राप्ता: 9, 24. न काश्चिदर्णानामपयमपकृष्टो ऽपि भवते Cak. 107. — 2) m. Krähe Trik. 2, 5, 20. Vgl. अपकृष्ट.

अपकृष्टम् (von कर्षु mit श्रप) m. Weggang: अपकृष्टमातुं लैवैषमेतद्विभयं चकार Çat. Br. 4, 3, 3, 11. देवयज्यायै देवतानामनपक्रमाय 13, 4, 2, 10, 5, 2, 10. Flucht AK. 2, 8, 2, 80. H. 803. — Vgl. अपक्रम.

अपक्रमण (wie eben) n. das Weggehen, Fortkommen: नापक्रमणमस्ति Çat. Br. 1, 2, 5, 9. न वा अन्येन पश्चादपक्रमणमस्ति 3, 5, 1, 15. अपक्रमणमेवाय सर्वकामैरहं वृणे R. 2, 34, 40.

अपक्रमिन् (wie eben) adj. fortgehend; अनपूर्ण nicht fortgehend, bleibend, treu anhängend: तद्यनपक्रमि यद्वजे इतः Çat. Br. 1, 2, 4, 16. zur Erklärung von धुव 7, 1, 7. तं स्वमनपक्रमिणं कुरुते 5, 3, 1, 1—12. 6, 4, 4, 13.

अपक्राम (wie eben) m. das Entlaufen: अनपक्राम das Stehenbleiben auf der Stelle: यज्ञस्याभिक्रात्या अनपक्रामाय Ait. Br. 1, 26. — Vgl. अपक्रम.

अपक्रिया (von करू, करोति mit श्रप) f. 1) Ablieferung, Abtragung: रक्षणानामनपूर्ण Jāñ. 3, 234. Vgl. अनपक्रिया, अपक्रमन्, अपाकर्मन्. — 2) Verursachung von Schaden Pañk. III, 26. = द्रोह H. 1815.

अपक्रोश (von क्रुपू mit श्रप) m. Schmähung, Drohung Çabdar. im CKDr.

अपवृत्त (3. श्र + पवृत्ति) adj. 1) unreif RATNAM. im CKDr. von Geschwüren Suçra. 1, 62, 8. 263, 7. 281, 3. — 2) unverdaut Suçr. 2, 188, 16.

अपवृत्ता (von अपवृत्ति) f. Unreife, Unfertigkeit Suçra. 1, 33, 15.

अपवृणी (von गम् mit श्रप) adj. fortgehend, sich abwendend: यथा मन्त्रापासः AV. 1, 34, 5. अनपवृणी nicht fortgehend, unzertrennlich Çat. Br. 14, 5, 1, 10. = Brh. ÅR. UP. 2, 1, 11.

अपगत (von गम् mit श्रप) adj. 1) fortgegangen, geschwunden, verschwunden: अहं वपगतो वुद्धा चिङ्गैस्त्वैर्भातरं दृतम् R. 4, 8, 31. तनुवाहृत्यक्षायापगता Hit. 83, 6. अपगतवेतालविकाराणाम् VID. 83. राजामपगतोप्माणाम् 3. — 2) gestorben, falsche Lesart für उपगत H. 374.

अपगम (wie eben) m. das Fortgehen, Scheiden, Absfallen, Verstreichen, Weichen, Schwinden: पुराणपत्रापगमात् RAGH. 3, 7. समागमाः सापगमाः Pañk. II, 192. = Hit. I, 202. अर्थस्य AK. 3, 3, 17. H. 1816. कातिपयदिवसापगमे KATH. 21, 147. निमित्तस्य Pañk. I, 313. निद्रापूर्ण Sāh. D. 67, 7. वैदृग्यापूर्ण AMAR. 73. MEGH. 71.

अपगमन (wie eben) n. das Weichen, der Theile eines Gelenkes Suçra. 1, 300, 14. प्राणापूर्ण Sch. zn KAURAP. 3.

अपगर (von गर् [ग] mit श्रप) m. Schmäher (?): अभिगरापगरौ। श्राको-शत्यकः प्रशंसत्यपूर्ण: Kit. Ç. 13, 3, 4, 5. वाऽकुषेतावभिगरापगरौ Pañk. AV. BR. in Ind. St. I, 35. Hier offenbar ein beim Opfer fungirender Priester.

अपगर्जित (1. श्रप + ग०) adj. donnerlos: अन्तुदान् KATH. 19, 94.

अपगल्मै (श्रप + गल्म = गर्भ) adj. 1) fehlschlagend, abortivus: द्यौद्या अपगल्मैं मंशाराय प्रचिकृतम् VS. 30, 17. — 2) zur Seite abfallend (von der Mitte entfernt): नमो मध्यमायं चायगृह्यत्वायं च VS. 16, 32.

अपगा f. Fluss Bharata zu AK. 1, 2, 3, 29. S. आपगा.

अपगारम् oder अपगोरम् adv. von गुरु mit श्रप P. 6, 1, 53. Vielleicht richtiger von गर् [ग] abzuleiten.

अपगोरू (von गुरु mit श्रप) m. Versteck, Heimlichkeit: स विद्धां श्रैपगोरूं कुर्नीनाम् RV. 2, 13, 7.

अपघन (von हृन् mit श्रप) m. Glied (श्व) P. 3, 3, 81. AK. 2, 6, 2, 21. H. 566. Hand oder Fuss P. 3, 3, 81, Sch.

अपघात (wie eben) m. P. 3, 3, 81, Sch. Abwehr.

अपघातक (wie eben) adj. abwehrend, am Ende eines comp.: तदपघातके द्वैतो SĀMKHAJAK. 1. (v. l. अभिघातक).

अपचृ (3. श्र + पच) adj. nicht im Stande zu kochen, nicht kochend (im Vorwurf) P. 6, 2, 157, 158, Sch.

अपचय (von चि mit श्रप) m. 1) Abnahme, Verminderung AK. 3, 3, 16.